



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ११६ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.२१ ऑगस्ट, २०१८ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ११६ वी बैठक मंगळवार, दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
३)	प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे	सदस्य
४)	प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे	सदस्य
५)	डॉ. जी. एस. कांबळे	सदस्य
६)	प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे	सदस्य
७)	प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी	सदस्य
८)	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
९)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
१०)	श्री. ए. के. आवळे	सदस्य
११)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
१२)	श्रीमती एन. एस. मंकणी	सदस्य
१३)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्य
१४)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
१५)	डॉ. सुरैय्या शेख	सदस्य
१६)	डॉ. बी. सी. शेवाळे, वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१७)	डॉ. डी. डी. कुलकर्णी I/C संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१८)	डॉ. जी. आर. मंझा, कुलसचिव	सदस्य सचिव

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न मा. अटलबिहारी वाजपेयी यांचे दि.१६/०८/२०१८ रोजी दुखःद निधन झाले. त्यामूळे व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांनी त्यांना श्रध्दाजली वाहिली.

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई व डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

- [०१]
- १४ जून, २०१८ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेणे.
 - ०३ जुलै, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

- ठराव:
- १४ जून, २०१८ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.
 - ०३ जुलै, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालीलप्रमाणे दुरुस्तीसह वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.
 - कार्यवाही अहवालामध्ये कोणत्या ठरावावर कार्यवाही केल्याची माहिती कळत नसल्यामुळे खालील प्रमाणे कार्यवाही अहवालाचा नमुना यापुढे वापरण्याबाबत मान्यता देण्यात आली.

ठराव क्र.	प्रस्ताव	ठराव	कार्यवाही
-----------	----------	------	-----------

पान क्र.१४ वर खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.	
पूर्वीचा ठराव	
१)	ज्यांनी वयाची कमाल वयोमर्यादा पूर्ण केलेली आहे व ज्यांची सेवा १० वर्षापेक्षा जास्त आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना ₹१५,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
२)	तांत्रिक पदावर कार्यरत कंत्राटी कर्मचारी हार्डवेअर अँड नेटवर्क एक्सपर्ट, परिचारिका (नर्स) व टेक्नीकल असिस्टंट यांना ₹१२,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
३)	ज्यांची सेवा ५ ते १० वर्षे झालेली आहे यांना ₹१०,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
४)	इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सध्या सुरु असलेले वेतन चालू ठेवावे.
दुरुस्ती केलेला ठराव	
१)	ज्यांची सेवा १ ते ५ वर्षे झालेली आहे यांना ₹१०,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
२)	ज्यांची सेवा ५ ते १० वर्षे झालेली आहे यांना ₹१२,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
३)	ज्यांची सेवा १० वर्षापेक्षा जास्त आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना ₹१५,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे. उपरोक्त दुरुस्तीत वाहन चालक समाविष्ट करण्याचे ठरले.

पान क्र.१५ वर, ठराव क्र. ३(२) मध्ये "(FE to BE)" ऐवजी "(First Year B.Tech to Final Year B.Tech.)" अशी दुरुस्ती करण्यात आली.

पान क्र.१९ वर, ठराव क्र.३ (५) मध्ये “मार्च / एप्रिल, २०१८ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१८ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणाऱ्या स्नातकांना १४ व्या दीक्षांत समारंभाकरिता पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याची विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.” ऐवजी “१४ व्या दीक्षांत समारंभाकरिता पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याची विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.” अशी दुरुस्ती करण्यात आली.

पान क्र.२३ वर, ठराव क्र. ३(७) मध्ये “हिंदी” चा समावेश व्यवस्थित वाक्यरचना करून दुरुस्त करावा असे ठरले.

पान क्र.२६ वर, ठराव क्र.३(९) मध्ये “Bachelor in Cosmetic Technology ही Degree 5 year Integrated M. Tech. Course in Cosmetic Technology UGC च्या List मध्ये आहे का ते पाहून खात्री करावी असे ठरले.”

तसेच ठराव क्र. ३(९) सुस्पष्ट करण्यात यावा, हा विषय माहितीसाठी परत व्यवस्थापन परिषदेकडे आणावा व विद्या परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी कार्यवाही करावी असे ठरले.

पान क्र.३४ वर, ठराव क्र. ३(१४) मध्ये “शासनाच्या मान्यतेनंतर व्यवस्थापन परिषदेच्या फेर विचारार्थ सादर करावा. तसेच तीन महिन्यांनंतर यासंबंधीचा प्रगती अहवाल व्यवस्थापन परिषदेला कळवावा असे ठरले.”

पान क्र.३५ वर, ठराव क्र. ३(१५) मध्ये “डॉ. ए. ए. घनवट यांच्याबाबत ठरावात सुधारणा करावी. याबाबत सभागृहात झालेली सविस्तर चर्चा शासनास पाठवावी असे ठरले.”

[२] सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नि असलेल्या महाविद्यालयातून एम.ए. प्रथम व द्वितीय (समग्र मराठी) गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस/विद्यार्थिनीस सन २०१७-१८ पासून प्रत्येक वर्षी “कै. प्राध्यापक डॉ. राजशेखर गंगाधर हिरेमठ सुवर्णपदक” या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता ₹१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: डॉ. किरणकुमार राजशेखर हिरेमठ, सोलापूर यांनी त्यांच्या आई श्रीमती मंदाकिनी राजशेखर हिरेमठ यांच्या वतीने सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून एम. ए. प्रथम व द्वितीय (समग्र मराठी) सन २०१७-१८ पासून प्रत्येक वर्षी “कै. प्राध्यापक डॉ. राजशेखर गंगाधर हिरेमठ सुवर्णपदक” या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.१०/०७/२०१८ रोजीच्या पत्रासोबत ₹१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ३१ (ट) नुसार देणगी स्वीकारण्याचे अधिकार व्यवस्थापन परिषदेस आहेत. परंतु दरम्यानच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित नसल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने उपरोक्त रक्कमेपैकी ₹१,००,०००/- हे देणगी म्हणून व ₹९,०००/- इतकी रक्कम चालू शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये प्रदान करण्यासाठी कै. प्राध्यापक डॉ. राजशेखर गंगाधर हिरेमठ सुवर्णपदकासाठी होणाऱ्या खर्चासाठी सुवर्णपदकासाठी असे एकूण ₹१,०९,०००/- (अक्षर एक लाख नऊ हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आली असून ₹१,०९,०००/- इतक्या रक्कमेची पावती क्र.६०६१, दि.२५/०७/२०१८ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

तसेच उपरोक्त पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वी देण्यात आलेल्या सुवर्णपदकाचा विचार करता डॉ. निर्मलकुमार फडकुले सुवर्णपदक हे एम. ए. मराठी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस देण्यात आलेले आहे. त्यामुळे वरील देण्यात येणारे सुवर्णपदक हे त्या सुवर्णपदकावर खालीलप्रमाणे आधारीत असावी, असा मानस देणगीदाराचा आहे.

१. जर “डॉ. निर्मलकुमार फडकुले सुवर्णपदक” हे विद्यार्थ्यांस मिळत असल्यास मी दिलेले सुवर्णपदक हे विद्यार्थिनीस देण्यात यावे.
२. जर “डॉ. निर्मलकुमार फडकुले सुवर्णपदक” हे विद्यार्थिनीस मिळत असल्यास मी दिलेले सुवर्णपदक हे विद्यार्थ्यांस देण्यात यावे.

सबब, मा.कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[३] प्राचार्य डॉ. सुरेश किसनराव पवार यांची संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण या पदावर नियुक्ती केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, सोमावार दि.२७/०२/२०१७ नुसार महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ निरसित करून नवीन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ हा दि.०१/०३/२०१७ पासून लागू करण्यात आला आहे. सदर अधिनियमामध्ये राज्यातील अकृषि विद्यापीठांसाठी नवीन सांविधिक पदांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामधील सोलापूर विद्यापीठास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णय क्र. पदनि २०१७/प्र.क्र.१६७/१७/विशि-१, दि.०१ जुलै, २०१७ अन्वये संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा हे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यानुसार सदरचे पद भरण्यासाठी विविध वर्तमानपत्रे, AIU, New Delhi तसेच विद्यापीठ संकेतस्थळ व महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरून ०५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या अर्जांची मा.कुलगुरुमहोदय यांनी नियुक्त केलेल्या छाननी समितीमार्फत छाननी केली असता, ०४ अर्ज पात्र झाले होते.

पात्र झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०५(२) मधील तरतुदीनुसार निवड समिती गठीत करून दि.२३/०६/२०१८ रोजी मुलाखती घेऊन निवड समिती प्राचार्य डॉ. सुरेश किसनराव पवार यांची संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण यांनी निवड केली. निवड समितीच्या अहवालानुसार प्राचार्य डॉ. सुरेश किसनराव पवार यांना विद्यापीठाचे आदेश क्र.SUS/ESTT/A.O./२०१८/५२८०. दि.२५/०६/२०१८ अन्वये नियुक्ती आदेश पारित करण्यात आला. त्यानुसार प्राचार्य डॉ. एस. के. पवार हे दि.२५/०६/२०१८ रोजी मध्यान्होत्तर संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण या पदावर रुजू झाले आहे.

तसेच यापूर्वी क्रीडा समन्वयक या पदावर एकत्रित मानधनावर कार्यरत असलेले डॉ. एस. एस. तोरवी यांना मा. कुलगुरु महोदया यांच्या आदेशान्वये दि.२५/०६/२०१८ रोजी कार्यालयीन आदेश क्र.सोविसो/आस्था/२०१८/५३१४, दि.२५/०६/२०१८ अन्वये कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करण्यात आले आहे.

सबब, प्राचार्य डॉ. सुरेश किसनराव पवार यांची संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण या पदावर नियुक्ती केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: प्राचार्य डॉ. सुरेश किसनराव पवार यांची संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण या पदावर नियुक्ती केल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

[४] सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Arm University Alliance Program, bangalore यांचेमध्ये करण्यात आलेल्या सामंजस्य करारची Memorandum of Understanding (MoU) मा. कुलगुरु महोदयांनी केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: Dr. Sachin R. Gengaje, Head and Professor, Dept. of Electronics Engineering, Walchand Institute of Technology, Solapur यांनी दि. १८/०७/२०१८ रोजीच्या ईमेलद्वारे सोलापूर विद्यापीठ व Arm University Alliance Program यांचेमध्ये Memorandum of Understanding (MoU) चा मसूदा खालील कामांसाठी तयार केला असून त्यास मान्यता मिळावी, अशी विनंती केलेली होती.

Encourage faculty to use the teaching materials provided in the Education Kits.

Provide a letter of approval from authorized university personnel to the AUP for courses to be augmented with the Education Kits.

Encourage faculty to provide the AUP with reedback on the teaching materials in the Education Kits.

Encourage students to participate in the Annual Arm Student Design Challenge organized and conducted by Advanced Computing and Communications Society (ACCS) on behalf of Arm and its ecosystem of partner companies.

Provide updates to the AUP every six months on courses/labs using the Education Kits.

Install the Arm keil Pro software development tool licenses provided in the Kits, and whenever required, request renewals of the licenses a month before the licenses expire.

Provide a link to <https://www.arm.com/resources/education/education-kits> on its website and carry a description of the Education Kits. Solapur University shall coordinate with the AUP on the text to be used and shall make such updates as Arm may reasonably request from time to time.

Arm To: Support the pedagogy used in teaching the core subject areas of Electrical/Electronics and Computer Engineering, and Computer Science with the help of the following materials to be licensed free of charge to the teaching faculty at [Solapur University], subject always to export control laws and the applicable licence terms:

Teaching materials for the following courses :

Efficient Embedded Systems

Rapid Embedded Systems

Digital Signal Processing

Real-time Operating Systems

Basic SoC Design around a real ARM Cortex-M0 core

Advanced SoC Design around the dual-core ARM Cortex-A9

Internet of Things

Graphics and Gaming

Embedded Linux

Mechatronics and Robotics

One hundred floating licenses of Arm Keil Pro Software Development Tools for a period of 1 year. The commercial Value of these licenses is approximately US \$50,000.00.

उपरोक्त MoU चा मसूदा दि. २४/०७/२०१८ रोजीच्या टिपणीन्वये विधी व सल्लागार विभागाचा अभिप्राय मिळणेस्तव मा. कुलगुरु महोदयांची मान्यता घेवून दि.२५/०७/२०१८ रोजी विधी व सल्लागार विभागास पाठविण्यात आले होते. विधी व सल्लागार विभागाचे सदर कराराच्या मसूद्याबाबतचे मत खालीलप्रमाणे आहे.

I have gone through the proposed draft of MoU. Though it is mentioned that this will not create any legal obligation on parties but for better particular I think it will be proper to know whether the license and or copy of the kit will be provided to the university free of cost or not? If any financial liability is likely to arise then I will be just and proper to seek the approval of MC of Solapur University. And then to proceed further with the MoU.

सदरची बाब दि.०२/०८/२०१८ रोजीच्या टिपणीनुसार पुढील योग्य त्या आदेशास्तव मा. कुलगुरु महोदयांचे अवलोकनी ठेवले असता त्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने सदर MoU स्विकारून पुढील कार्यवाहीस मान्यता दिलेली आहे. त्यानुसार दि. ०३/०८/२०१८ रोजी सदर MoU चा मसूदा अंतीम करून Dr. Sachin R. Gengaje, Head and Professor, Dept. of Electronics Engineering, Walchand Institute of Technology, Solapur यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आलेला आहे.

सबब, सोलापूर विद्यापीठ व Arm University Alliance Program यांचेमध्ये करण्यात आलेल्या सामंजस्य कराराची Memorandum of Understanding (MoU) मा. कुलगुरु महोदयांनी केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Arm University Alliance Program, Bangalore यांच्यामध्ये करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या मान्यतेबाबत Memorandum of Understanding (MoU) मा. कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[५] महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यासोबत शैक्षणिक साहचर्य करार (MoU) केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठे व शैक्षणिक संस्था यांच्यासोबत शैक्षणिक साहचर्य (Academic Collaboration) वाढवण्याच्या दृष्टीने MoU करण्यासाठी जाहीर प्रकटन दिलेले होते. हे शैक्षणिक साहचर्य करार (MoU) खाली नमूद असलेल्या क्षेत्रात अपेक्षित होते.

- 1) Research & Collaboration
- 2) Certificate / Fellowship / Diploma / Degree Joint or Dual Degree Programs
- 3) Scholarships
- 4) Conferences / Workshops
- 5) Faculty Exchange Program

सदर MoU हे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राच्या विविध परावैद्यकीय अभ्यासक्रमाची गुणवत्ता वाढविणे, प्रस्ताविक स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस च्या माध्यमातून नवीन अभ्यासक्रम चालू करणे तसेच भविष्यातील NAAC Visit साठी उपयुक्त ठरणार आहे.

सदर MoU हे करण्याची बाब कालमर्यादित असल्याने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम १२(७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदय यांनी सदर MoU करण्यासंबंधी मान्यता देऊन घेऊन पुढील कार्यवाही करण्यास मान्यता दिलेली होती. सदर मान्यतेच्या अधीन राहून दि.०७/०८/२०१६ रोजी सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये सोलापूर विद्यापीठ व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक साहचर्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत.

सबब, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यासोबत शैक्षणिक साहचर्य करार (MoU) केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यासोबत शैक्षणिक साहचर्य करार (MoU) केल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

[६] सन २०१८ करिता “सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार” त्रिसदस्यीय निवड समितीवर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने एका सदस्याचे नामनिर्देशन केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाद्वारे सन २०१८ करिता विद्यापीठाच्या वर्धापन दिनी (१ ऑगस्ट) घावयाच्या “सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार” साठी स्थानिक वर्तमान पत्रात व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर आवाहन देवून प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरून “सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव” करिता विहित मुदतीत एकूण ०४ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

“सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव” पुरस्काराकरिताच्या नियमावलीत नियम ४ मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

नियम क्र.४	नामनिर्देशन पध्दत: सदरील पुरस्कारासाठी प्राप्त अर्जांमधून एका व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचे गठण केले जाईल. सदर त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष हे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु असतील, अन्य विद्यापीठाचे आजी किंवा माजी कुलगुरु व सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित केलेले एक सदस्य हे सदर समितीचे सदस्य असतील. पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी मा.व्यवस्थापन परिषदेने ०३ सदस्यीय उपसमितीद्वारे करून ०५ अर्जांची शिफारस उपरोक्त समितीकडे अंतिम निर्णयासाठी करेल.
------------	--

उक्त तरतूद विचारात घेता, पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी मा.व्यवस्थापन परिषदेचे ०३ सदस्यीय उपसमितीद्वारे करून ०५ अर्जांची शिफारस अंतिम निर्णयासाठी त्रिसदस्यीय समितीकडे करेल. परंतु विहित मुदतीत एकूण चारच अर्ज विद्यापीठास प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या ०३ सदस्यीय उपसमितीद्वारे सदर अर्जांची छाननी करण्याची आवश्यकता नसल्याने प्राप्त झालेल्या एकूण ०४ अर्जांतून एका अर्जाची निवड करण्याकरिता त्रिसदस्यीय निवड समिती गठीत करणे आवश्यक आहे. उपरोक्त तरतुदीनुसार, सदर समितीतील एक सदस्याचे मा.व्यवस्थापन परिषदेकडून नामनिर्देशन घेणे आवश्यक होते. परंतु नजीकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक नियोजित नसल्याने व सदरच्या पुरस्काराची सर्व कार्यवाही विद्यापीठाच्या वर्धापन दिना अगोदर करणे आवश्यक असल्याने तातडीची बाब म्हणून त्रिसदस्यीय समितीच्या एका सदस्याचे दि.०५/०७/२०१८ रोजीच्या टिपणीन्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा.कुलगुरु महोदयांनी श्री. एम.एम.माने, व्यवस्थापन परिषद सदस्य, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे नामनिर्देशन केलेले आहे.

सबब, सन २०१८ करिता “सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव” त्रिसदस्यीय निवड समितीवर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) नुसार मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने एका सदस्याचे नामनिर्देशन केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[७] विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र. १ व मेस क्र. २ चालविणे या कामाची निविदा मागवून केलेल्या प्रक्रियेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र. १ व मेस क्र. २ चालविण्याची ११ महिन्याची मुदत दि.३०/०६/२०१८ रोजी संपलेली असून सन २०१८-१९ करीता मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र. १ व मेस क्र. २ चालविणेकरीता विविध वर्तमानपत्रामध्ये व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निविदेची सूचना देऊन निविदा सादर करणेकामी सूचना प्रसिध्द करण्यात आलेली होती. मेस क्र. १ साठी खलीलप्रमाणे एकूण दसेन निविदा व मेस क्र. २ साठी खालीलप्रमाणे एक निविदा प्राप्त झालेले होते.

मेस क्र. १

१. शिवशक्ती भोजनालय अँड हॉटेल (प्रो. प्रा. अमोल पांडुरंग लोणारी)
२. विश्वरूप सर्व्हिसेस (सौ. रुपाली विश्वनाथ शिंदे)

मेस क्र. २

१. हॉटेल सत्यम, माळशिरस, जिल्हा-सोलापूर (श्री. नंदकुमार निवृत्ती काळे)

उपरोक्तप्रमाणे प्राप्त निविदाधारकांचे तांत्रिक निविदा खरेदी समिती सदस्यांसमोर दि.१२/७/२०१८ रोजी उघडले असता मेस क्र. १ साठी दोन्ही फर्मचे निविदा व मेस क्र. २ साठी एका फर्मची निविदा हे पात्र झालेले आहेत. तदनंतर पात्र निविदा धारकांचे दरपत्रके त्याच वेळी उघडले असता मेस क्र. १ साठी सर्वात कमी दर हे शिवशक्ती भोजनालय अँड हॉटेल (प्रो. प्रा. अमोल पांडुरंग लोणारी) यांचे व मेस क्र. २ साठी एकच प्राप्त झालेले निविदाधारक हॉटेल सत्यम, माळशिरस यांचे असल्याचे निदर्शनास आलेले आहेत. (मेस असल्यामुळे महिन्याचे दोन्ही वेळच्या जेवणाचे कमी दर गृहीत धरलेले आहेत). त्यानुसार सदर मुलांची मेस क्र. १ व मेस क्र. २ चालविण्याच्या कामाच्या जाहिर निविदेच्या सूचनामध्ये नमुद केल्याप्रमाणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे स्वाथ्य उत्तम राहण्याची पदार्थांचा दर्जा उत्कृष्ट असणे आवश्यक असल्याची बाब विचारात घेता प्राप्त झालेल्या पात्र निविदांपैकी केवळ न्युनतम दराचा विचार करता निविदाधारकांचा शैक्षणिक संस्थामध्ये मेस / उपहारगृह चालविण्याचा अनुभव व पदार्थांचा दर्जा लक्षात घेऊन पुरवठाधारकास काम देण्याची शिफारस खरेदी समितीने केलेली आहे. (सोबत दराचा तुलनात्मक तक्ता जोडलेला आहे.)

उपरोक्त निविदा धारकांचे दरपत्रके उघडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फक्त पदार्थांचे दर लक्षात न घेता अन्न पदार्थांच्या गुणवत्तेची पाहणी करणेही अत्यंत गरजेचे असल्यामुळे मा. कुलगुरु महोदय यांच्या आदेशान्वये श्री. विकास कडू, डॉ. मुकुंद माळी, डॉ. श्रीराम राऊत यांची त्रिसदस्यीय समिती नियुक्त करून मेसमध्ये विक्रीकरीता ठेवावयाच्या सर्व पदार्थांच्या दर्जाची तपासणी करून अहवाल सादर करणेबाबत कळविण्यात आलेले होते. दि.२५/०७/२०१८ रोजी सदर तीन्ही निविदाधारकांच्या हॉटेल / मेसमध्ये प्रत्यक्षात जाऊन सदर त्रिसदस्यीय समितीने पदार्थांच्या दर्जाची तपासणी करून तपासणी करून त्यांचा अहवाल सादर केलेला असून सदर समितीने मेस क्र. १ साठी विश्वरूप सर्व्हिसेस, सोलापूर व शिवशक्ती हॉटेल, सालापूर या दोन्ही फर्मची जेवणाची चव चांगली असून निविदेमधील दर व अनुभव पाहून मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र. १ चालविण्याकरीता शिफारस करण्यात येत आहे. तसेच

मेस क्र.२ साठी हॉटेल सत्यम, माळशिरस, जिल्हा-सोलापूर या फर्मची जेवणाची चव चांगली असून निविदेमधील दर व अनुभव पाहून मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र.२ चालविणेकरीता शिफारस करण्यात येत आहे. असे नमूद केले आहे. सदरचा अहवाल सोबत जोडलेला आहे.

उपरोक्त निविदाधारकांच्या मूळ निविदेतील दराप्रमाणे मेस क्र.१ साठी शिवशक्ती भोजनालय अँड हॉटेल यांचे दर कमी आहेत, तसेच मेस क्र. २ साठी एकच निविदा प्राप्त हॉटेल सत्यम, माळशिरस, सोलापूर यांचे दर कमी होते, परंतु सदर फर्मच्या एकूण १० खाद्य पदार्थांच्या दरामध्ये तफावत असल्यामुळे सदर मेस क्र.१ व मेस क्र. २ च्या कमी दर असलेल्या निविदाधारकांचे दर समान आणण्याच्या दृष्टीने संबंधित फर्मना मा. कुलसचिव यांचेसमवेत दि.३१/०७/२०१८ रोजी चर्चेसाठी बोलविण्यात आले असता मेस क्र. १ साठी शिवशक्ती भोजनालय अँड हॉटेल यांचे व मेस क्र. २ साठी हॉटेल सत्यम, माळशिरस सोलापूर यांनी त्यांचे दर सुधारीत करून एकूण २,५०६/- असे समान केलेले आहेत.

तसेच चर्चेनुसार मेस क्र. १ साठी विश्वरूप सर्व्हीसेस यांनी २ प्रकारच्या खाद्यपदार्थांचे दर सुधारीत केलेले आहेत, सुधारीत दरानुसार विश्वरूप सर्व्हीसेस यांचे दर कमी (२,४२७.५/-) आहेत.

मेस क्र. १ व मेस क्र.२ ला समान मुले विभागून देण्याच्या दृष्टीने दोन्ही मेसचे समान दर असणे आवश्यक असल्याने मूळ निविदेप्रमाणे सर्वात कमी दर असलेल्या संबंधित फर्मचे सुधारीत समान दरानुसार मुलांच्या वसतिगृहातील मेस क्र. १ शिवशक्ती भोजनालय अँड हॉटेल यांना सन २०१८-१९ कालावधीत ११ महिन्यासाठी मेस क्र. १ चालविण्यास देण्यास व मुलांचे मेस क्र. २ साठी प्राप्त झालेले एकच निविदाधारक हॉटेल सत्यम, माळशिरस, सोलापूर यांना सन २०१८-१९ कालावधीत ११ महिन्यासाठी मेस क्र.२ चालविण्यास देण्यास व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, कलम १२(७) अन्वये मा. कुलगुरु महोदय यांनी मान्यता दिलेली आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदय यांनी केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[८] Goods Service Tax (GST) ची पूर्तता करण्याकरीता यापूर्वी सेवाकर १२% व आता सेवाकर (जी.एस.टी.) १८% आहे, यामधील फरक ६% असल्याने ६% इतकी वाढ करण्यास विद्यापरिषदेने सर्वानुमते मान्यता दिलेली बाब १२ (७) अन्वये मा.कुलगुरु महोदयांच्या अधिकाराखाली केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: दि.२१/०६/२०१८ रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये शै.वर्ष २०१८-१९ साठीच्या परीक्षा शुल्कामध्ये ६% जी. एस. टी. आकारणेबाबतचा खालीलप्रमाणे निर्णय झालेला आहे.

ठराव:	Goods Service Tax (GST) ची पूर्तता करण्याकरीता मा.अधिष्ठाता यांच्या सूचनेन्वये शै.वर्ष २०१८-१९ ला ९% व शै.वर्ष २०१९-२० ला ९% या प्रमाणे परीक्षा शुल्कात टप्पाटप्पात परीक्षा शुल्क (फी) १८% वाढ करण्याऐवजी यापूर्वी सेवाकर १२% व आता सेवाकर (जी.एस.टी.) १८% आहे यामधील फरक ६% असल्याने ६% इतकी वाढ करण्यास विद्यापरिषदेने सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
-------	--

उपरोक्त ठरावानुसार वाढीव शुल्क (६%) आकारून ऑक्टो/नोव्हें २०१८ च्या परीक्षेचे नियोजन करणे तसेच, बहिस्थ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया विहित कालावधीत सुरु करणे व नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालयाना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने व नजीकच्या कालावधीत मा.व्यवस्थापन परिषदेची बैठक नियोजित नसल्याने म.सा.वि.अ.२०१६ कमल १२(७) मधील तरतूदीनुसार तातडीची बाब म्हणून मा.व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा.कुलगुरु महोदयांनी त्यांच्या प्राप्त अधिकारात शै.वर्ष २०१८-१९ साठी (ऑक्टो/नोव्हें २०१८ या परीक्षा हंगामाकरीता) परीक्षा शुल्कामध्ये ६% इतकी वाढ आकारणेस मा.कुलगुरु महोदयांनी दि.०३/०८/२०१८ च्या टिपणीन्वये दिलेली मान्यता परीक्षेसंदर्भातील पुढील कामकाज वेळेत पार पाडण्यास मदत झाली आहे.

सबब, Goods Service Tax (GST) ची पूर्तता करण्याकरीता ६% इतकी अतिरिक्त वाढ करण्यास विद्या परिषदेने सर्वानुमते मान्यता दिलेली बाब १२ (७) अन्वये मा.कुलगुरु महोदयांच्या अधिकाराखाली केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[९] छोट्या संवर्गातील मागासवर्गीय आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दतीबाबतचे शासन शुध्दीपत्रक सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ आस्थापना विभागास माहितीस्तव व योग्य त्या पुढील कार्यवाहीस्तव पाठविणे व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत माहितीस्तव ठेवणे आवश्यक असल्याने, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) मधील तरतुदीनुसार मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्यावतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: उपरोक्त शासन शुध्दीपत्रकान्वये छोट्या संवर्गामध्ये आरक्षणाची पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती कशी असावी याबाबत दि. २९ मे, २०१७ च्या परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. सदर शासन परिपत्रकासोबतच्या अनुसूची अ व ब मध्ये अंशतः सुधारणा करण्यात आले असल्याचे कळविले असून, सदर शासन शुध्दीपत्रक सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व विभाग प्रमुखांच्या / नियुक्ती प्राधिका-यांच्या निर्देशनास आणावा असे आदेश पारित केले आहे.

उपरोक्त शासन शुध्दीपत्रक सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ आस्थापना विभागास माहितीस्तव व योग्य त्या पुढील कार्यवाहीस्तव पाठविणे व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत माहितीस्तव ठेवणे आवश्यक असल्याने, त्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) मधील तरतुदीनुसार मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिली आहे.

सबब, छोट्या संवर्गातील मागासवर्गीय आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दतीबाबतचे शासन शुध्दीपत्रक सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ आस्थापना विभागास माहितीस्तव व योग्य त्या पुढील कार्यवाहीस्तव पाठविणे व व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत माहितीस्तव ठेवणे आवश्यक असल्याने, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) मधील तरतुदीनुसार मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठरावः मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१०] शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता विद्यापीठ परिसरातील सर्व संकुलासाठी सहायक प्राध्यापकांची कंत्राटी तात्पुरती पदे संबधित संकुलातील कार्यभाराचा आढावा घेवून निर्माण केली असून, Walk in Interview व्दारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १०३ मधील तरतूदीनुसार भरती प्रक्रिया पूर्ण केलेली बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठ परिसरातील रसायनशास्त्र संकुल, पदार्थविज्ञान संकुल, संगणकशास्त्र संकुल, सामाजिकशास्त्रे संकुल, भूशास्त्र संकुल, यांना मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे संबधित संकुलातील सुरु असलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या कार्यभाराचा आढावा घेऊन, नियमित अध्यापकांचा कार्यभार वगळता उर्वरित कार्यभाराच्या अध्यापनासाठी तसेच वाणिज्य व व्यवस्थापन विनाअनुदानित संकुलातील एकूण कार्यभाराचा आढावा घेवून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १०३ मधील तरतूदीनुसार स्थानिक निवड समितीची बैठक दि. १९/०६/२०१८ व २०/०६/२०१८ रोजी आयोजित करुन Walk in Interview व्दारे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. स्थानिक निवड समितीच्या शिफारशीनुसार निवड झालेल्या उमेदवारांना शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता कंत्राटी सहायक प्राध्यापक या पदावर एकत्रित वेतनावर नियुक्ती आदेश पारित करण्यात आले आहेत. निवड होवून रुजू झालेल्या उमेदवारांचा सारांश सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे आहे. सदरची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता विद्यापीठ परिसरातील सर्व संकुलासाठी सहायक प्राध्यापकांची कंत्राटी तात्पुरती पदे संबधित संकुलातील कार्यभाराचा आढावा घेवून निर्माण केली असून, Walk in Interview व्दारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १०३ मधील तरतूदीनुसार भरती प्रक्रिया पूर्ण केल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

१. विभागनिहाय विद्यार्थी संख्या
२. शुल्काचा तपशील
३. खर्चाची माहिती

उपरोक्त माहिती पूढील बैठकीत सादर करावी.

[११] विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा विद्या परिषद व अधिसभा या प्राधिकरणांच्या वतीने केलेली शिफारस मा. कुलगुरु महोदयांनी स्विकारून व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी:

- १ मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.२८ मार्च, २०१८ रोजीचे पत्र.
- २ मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.०४ व ०७ एप्रिल २०१८.
- ३ मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.०३ मे, २०१८.
- ४ मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.११ जुलै, २०१८.
- ५ मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.२० जुलै, २०१८.

महाराष्ट्र राज्यातील अकृषी विद्यापीठांचा पंचवार्षिक बृहत् विकास आराखडे तयार करण्याचे काम सुरु आहे. या निमित्ताने केंद्र वा राज्य शासनाच्या मिशन मोड अंतर्गत उच्च शिक्षणात सर्वांगीण बदल घडवून आणण्याचा संकल्प उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केला असून त्यानुसार कृती कार्यक्रम केले जात आहे. याबाबत मा. विनोद तावडे, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांनी विशेष पुढाकार घेतला आहे व त्या अनुषंगाने..

१. या दृष्टीकोनातून विद्यापीठांचा बृहत् आराखडा परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उद्योग विभाग व कौशल्य विभाग या तीन विभागांसह अकृषी सार्वजनिक विद्यापीठांचे सन्माननीय कुलगुरु, प्र-कुलगुरु व अधिष्ठाता यांची एक दिवसीय सहविचार सभा बुधवार, दि.१८ जुलै, २०१८ रोजी नागपूर येथे आयोजित केली होती.
२. या सहविचार सभेनंतर गुरुवार दि.१९ जुलै, २०१८ रोजी डॉ. के. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बृहत् विकास आराखडा समिती समवेत सर्व विद्यापीठांच्या सन्माननीय कुलगुरु, प्र-कुलगुरु, अधिष्ठाते व मा. राज्यपाल महोदयांचे नामनिर्देशित प्रतिनिधी यांची एक दिवसीय सहविचार सभा आयोजित केली होती.
३. या सभेत प्रत्येक विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीकरिता तयार केलेले बृहत् विकास आराखड्याचे सादरीकरण करणे अपेक्षित आहे.

याबाबत कार्यालयीन निवेदन असे की, विद्यापीठाने उपरोक्त अ. क्र.१ ते ५ अन्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही केली आहे. त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

आपल्या ही विद्यापीठाचे पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा कच्चा मसूदा तयार करण्याचे काम सुरु आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२३-२४ पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा कच्चा मसूदा अंतिम करून तो गुरुवार दि.१९ जुलै, २०१८ रोजी डॉ. के. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बृहत् विकास आराखडा समिती समवेत एक दिवसीय सहविचार सभेत सादरीकरण केलेला आहे.

विद्यापीठनिहाय बृहत् आराखड्यांना आवश्यक दुरुस्त्या करून अंतिम स्वरूप देण्याकरिता दि.२८ व २९ जुलै, २०१८ रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सर्व विद्यापीठांच्या प्र-कुलगुरुंची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये शैक्षणिक, संशोधन व विकास या विभागाचे विशेष कार्यासन अधिकारी प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील यांनी आपल्या विद्यापीठाचा (शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२३-२४) पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा मसूदा डॉ. के. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय बृहत् विकास आराखडा समिती समोर सादर केला, यावेळी त्यांना सहायक म्हणून डॉ. एस. एन. कांबळे उपकुलसचिव व श्री. सोनकांबळे एस. पी. कक्ष अधिकारी हे व्यवस्थापन परिषद सभागृह, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव येथे उपस्थित होते.

सदर सभेमध्ये आपल्या विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा मसूद्यावर सविस्तर चर्चा होवून सदर राज्यस्तरीय समितीने काही बदल सूचविले आहेत. त्याचप्रमाणे विविध सूचना ही केलेल्या आहेत.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यस्तरीय बृहत् विकास आराखडा समितीने विद्यापीठनिहाय Mentor निश्चित केलेले आहेत. त्यानुसार सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली या विद्यापीठांना Mentor म्हणून प्रा. जे. डी. यादव, कुलगुरु, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई हे Mentor निश्चित केलेले आहेत. सदर बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रत्येक विद्यापीठांनी आपला पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा मसूदा अंतिम करण्यापूर्वी आपल्या Mentor यांना दाखवून, त्यांच्याशी विचारविनिमय करून, त्यांनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव आपल्या मसूद्यात करूनच आपला पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा विधिवत शासनास दि.०७ ऑगस्ट, २०१८ पर्यंत सादर करावा असे समितीने सांगितले आहे.

त्यानुसार सदर बैठकीस उपस्थित आपल्या विद्यापीठाचे Mentor प्रा. जे. डी. यादव, कुलगुरु, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी आपल्या विद्यापीठाकरिता दि.०३ ऑगस्ट, २०१८ ही तारीख निश्चित केलेली आहे. त्यानुसार डॉ. व्ही. पी. उबाळे, प्र. अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, उपकुलसचिव डॉ. एस. एन. कांबळे, कक्ष अधिकारी श्री. सोनकांबळे एस. पी. यांची Mentor प्रा. जे. डी. यादव, कुलगुरु, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांच्यासोबत बैठक होवून प्रा. जे. डी. यादव सरांनी सुचविल्या प्रमाणे पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा मसूद्यात दुरुस्त्या करून मसूदा अंतिम करण्यात येवून सदरचा मसूदा दि.०४/०८/२०१८ रोजीच्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे.

अधिष्ठाता मंडळाने विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२३-२४ पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा तयार करून तो अंतिम करून शासनाकडे विधिवत पध्दतीने सादर करण्याकरिता विद्या परिषदेकडे शिफारस केली आहे.

विद्या परिषदेद्वारा अधिसभा सदरची शिफारस ही व्यवस्थापन परिषदेस करेल व व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने सदरचा शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२३-२४ पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा शासनास दि.०७ ऑगस्ट पर्यंत सादर करावयाचा होता.

दरम्यान या कालावधीत विद्या परिषद, अधिसभा व व्यवस्थापन परिषदेची बैठक प्रस्तावित नसल्याने सदर प्राधिकरणांच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी सदरची शिफारस स्विकारून व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिल्याने सदरचा पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा शासनास दि. ०७ ऑगस्ट, रोजी सादर करण्यात आलेला आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम, २०१६ कलम ३६ (१) मधील अधिष्ठाता मंडळाने तयार केलेला पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा संदर्भात विद्या परिषद व अधिसभा या प्राधिकरणांच्या वतीने केलेली शिफारस मा.कुलगुरु महोदयांनी स्विकारून व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत् विकास आराखडा विद्या परिषद व अधिसभा या प्राधिकरणांच्या वतीने केलेली शिफारस मा. कुलगुरु महोदयांनी स्विकारून व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[१२] शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून नवीन अतिरिक्त जलदगती तुकडी विशिष्ट विद्याशाखांकरिता सुरु करण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.०४/०७/२०१७ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (८) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा.कुलगुरु महोदय यांनी नवीन अतिरिक्त जलदगती तुकडी चे प्रस्तावास शासनास पाठविण्यास व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार दिलेली मान्यता माहितीस्तव.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे नवीन अतिरिक्त जलदगती तुकडी सुरु करण्या संदर्भातील प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झालेले आहेत.

उपरोक्त शासन निर्णयास अनुसरून शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून नवीन अतिरिक्त जलदगती तुकडी संलग्नित महाविद्यालयांकडून पारंपारिक अभ्यासक्रमांतर्गत येणाऱ्या या अतिरिक्त तुकडी सुरु करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावावर मा.कुलगुरु महोदय यांनी सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे शिफारस केलेली आहे.

सदर प्राप्त प्रस्तावांवर महाराष्ट्र शासनाच्या दि. ०४/०७/२०१७ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार मा.कुलगुरु महोदयांच्या शिफारशीअन्वये पात्रता संबंधित महाविद्यालयांना कळविण्यात आलेली आहे.

दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दिनांक २३/०२/२०१७ च्या असाधारण भाग ४ ब च्या राजपत्रान्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ हे दि.०१/०३/२०१७ पासून अंमलात आणले आहे. सदर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (८) मध्ये खालील प्रमाणे तरतूद नमूद केलेली आहे.

"असामान्य परिस्थितीत विशिष्ट विद्याशाखांच्या अतिरिक्त नवीन तुकड्यांना जलदगती पध्दतीने मान्यता देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे."

तसेच शासन निर्णय दि.०४/०७/२०१७ च्या कार्यपध्दती मधील मुद्या क्र. ०५ नुसार जलदगती अतिरिक्त तुकडीकरिता प्राप्त झालेले प्रस्ताव शासनाने विहित केलेल्या निकषांप्रमाणे तपासून "परिशिष्ट क" सह विद्यापीठाच्या मंजूरीच्या शिफारशीसह कोणत्याही परिस्थितीत त्यावर्षीच्या दिनांक १० ऑगस्टपर्यंत शासनास सादर करावेत. या दिनांकानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत असे नमूद केलेले आहे.

उपरोक्त शासन निर्णयातील तरतूदीच्या अनुषंगाने नवीन अतिरिक्त जलदगती तुकडी सुरु करण्यासाठी परवानगी मिळणेकामी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तारीख त्या त्या वर्षाच्या १० ऑगस्ट २०१८ पर्यंत आहेत. त्यानुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे १० ऑगस्ट पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.

त्यानुसार सद्यस्थितीत व्यवस्थापन परिषदेची बैठक नजीकच्या काळात होणार नसल्याने या संदर्भात दि.३१/०७/२०१८ रोजी कार्यालयीन टिपणी सादर केली असता, मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

त्यानुसार सदरचे नवीन अतिरिक्त जलदगती तुकडी सुरु करण्यासाठी परवानगी मिळणेकामी दि.०९/०८/२०१७ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून नवीन अतिरिक्त जलदगती तुकडी संलग्नित महाविद्यालयांकडून तुकडी सुरु करण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.०४/०७/२०१७ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (८) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार दिलेली मान्यता माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१३] विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीनुसार पदोन्नती दिल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठातील वर्ग १ व २ संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीकरिता गठीत करण्यात आलेल्या विभागीय पदोन्नती समितीची बैठक दि.२०/०७/२०१८ रोजी दुपारी ३.०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये संपन्न झाली. सदर समितीने केलेल्या शिफारशीनुसार वर्ग १ व २ मधील पात्र कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आदेश क्र. सोविसो/आस्था/२०१८/६३६३, दि.२५/०७/२०१८ अन्वये पदोन्नती देण्यात आली आहे (सोबत समितीचा अहवाल व कार्यालयीन आदेशाची प्रत जोडलेली आहे).

तसेच वर्ग ३ व ४ संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीकरिता गठीत करण्यात आलेल्या विभागीय पदोन्नती समितीची बैठक दि.२६/०७/२०१८ रोजी दुपारी ३.०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहामध्ये संपन्न झाली. सदर समितीने केलेल्या शिफारशीनुसार वर्ग ३ व ४ मधील पात्र कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आदेश क्र. सोविसो/आस्था/२०१८/६५१४, दि.०१/०८/२०१८ अन्वये पदोन्नती देण्यात आली आहे. (सोबत समितीचा अहवाल व कार्यालयीन आदेशाची प्रत जोडलेली आहे).

सबब, विद्यापीठातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीनुसार पदोन्नती दिल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्याकरिता विभागीय पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीनुसार पदोन्नती दिल्या बाबतची नोंद घेण्यात आली. तसेच याबाबत खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली ही समिती कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत आलेल्या तक्रार अर्जांवर विचार करेल असे ठरले.

- १) प्रा. एम. एम. माने
- २) डॉ. एच. के. आवताडे
- ३) डॉ. बी. एन. आदटराव
- ४) कु. ए. सी. चव्हाण

[१४] एक्यूप्रेशर तपासणी कन्सल्टंसी फी पोटी जमा झालेल्या रकमेपैकी ५०% रक्कम श्री. पराग कुलकर्णी यांना मानधन म्हणून देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: व्यवस्थापन परिषदेने दि.०३/०७/२०१८ रोजीच्या बैठकीमध्ये ठराव क्र. ३(१०) नुसार दिलेल्या मान्यतेच्या अधीन राहून दि.२ ते १५ जुलै या कालावधीमध्ये विद्यापीठ आरोग्यकेंद्र व अभ्यासकेंद्र अशा दोन ठिकाणी आलेल्या रुग्णांची एक्यूप्रेशर तपासणी व उपचार करण्यात आले व या रुग्णांकडून कन्सल्टंसी फी पोटी एकूण ₹३२,०५०/- इतकी रक्कम आरोग्यकेंद्राच्या Health Centre Receipts या बजेटहेड मध्ये जमा झालेली आहे.

सबब, एक्यूप्रेशर तपासणी व उपचार करण्यासाठी श्री. पराग कुलकर्णी यांनी प्रति दिन सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास असा वेळ दिलेला होता. श्री. पराग कुलकर्णी यांनी दिलेला वेळ व त्यांनी घेतलेले परिश्रम पाहता सदर कन्सल्टंसी फी पोटी जमा झालेल्या रकमेपैकी ५०% रक्कम (₹१६,०२५/-) श्री. पराग कुलकर्णी यांना मानधन म्हणून देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: एक्यूप्रेशर तपासणी कन्सल्टंसी फी पोटी जमा झालेल्या रकमेपैकी ५०% रक्कम ₹१६,०२५/- श्री. पराग कुलकर्णी यांना मानधन म्हणून देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५] संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे, तसेच संस्था अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे चेंजिंग इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रास्तावावर समितीने शिफारस केलेली आहे. सदर समितीचा कार्यवृत्तांत दंडक ६५ अन्वये मान्यतेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.१८/०७/२०१८ रोजी विद्यापीठामध्ये पार पडलेल्या चेंजिस इन स्टाफ समितीचा बैठकीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. संलग्नित १८ महाविद्यालयांकडून विविध विद्याशाखा अंतर्गत नवीन नियुक्ती, संस्था अंतर्गत बदली आणि पदोन्नती झालेल्या ५० शिक्षकांचे चेंजिस इन स्टाफ मान्येकरीता प्रस्ताव विद्यापीठाकडे प्राप्त झाले होते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ दि.१ मार्च, २०१७ पासून सर्व विद्यापीठांना लागू झाला आहे. त्यानुसार विद्यापीठ Common Statutes अद्यापपर्यंत प्राप्त झाले नसल्याने सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Ordinances framed under the Section of the Act, १९९४ मधील दंडक ०.९ (a) नुसार संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांच्या चेंजिस इन स्टाफ प्रस्तावांच्या मान्यतेबाबतचे कार्यवाही करणे गरजेचे आहे. तरी चेंजिस इन स्टाफ प्रस्ताव छाननी व शिफारशी करिता महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम व शिवाजी विद्यापीठ कायदा १९७४ अंतर्गत केलेल्या दंडक क्रमांक ०.९ (a) प्रमाणे गठीत समितीच्या बैठक दि.१८/०७/२०१८ रोजी संपन्न झाले आहे. सदर समितीने प्रस्तावांची छाननी करून शिफारशीसह बैठकीचा कार्यवृत्तांत सादर केलेला आहे.

सबब, उपरोक्त समितीच्या कार्यवृत्तांतास दंडक ६५ अन्वये व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. यास्तव चेंजिस इन स्टाफ समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे, तसेच संस्था अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे चेंजिंग इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रास्तावावर समितीने केलेली शिफारशीस व समितीचा कार्यवृत्तांत दंडक ६५ अन्वये मान्यतेच्या बाबीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१६] इतिहास व पुरातत्वशास्त्र या विभागाच्या नावात “प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र” असे रुपांतर करण्यासाठी विद्या परिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: सौ. डॉ. माया पाटील, सहायक प्राध्यापक तथा विभागप्रमुख इतिहास व पुरातत्वशास्त्र विभाग, सामाजिकशास्त्रे संकुल यांनी विद्यापीठाची स्थापना झाल्यापासून “प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र” हा विषय शिकवला जातो. काही वर्षांपूर्वी या नावात बदल करून इतिहास व पुरातत्वशास्त्र असे नाव देण्यात आले आहे. तसेच पदवी “इतिहास व पुरातत्वशास्त्र” या नावाने मिळते. परंतू ज्या विद्यार्थ्यांनी कर्मचारी चैन आयोग, संग्रहालय अभिरक्षक, सहायक प्राध्यापक, पीएच. डी. प्रवेशासाठी, राज्य पुरातत्व विभाग, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग येथे नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करित असताना इतिहास व पुरातत्वशास्त्र हा पर्याय नसल्यामुळे अर्ज स्विकारला जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र” हा विषय संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ पुणे, बनारस हिंदू विश्वविद्यालय- वाराणसी, इलाहाबाद विश्वविद्यालय, अलिगड मुस्लीम विद्यापीठ, अहमदाबाद विद्यापीठ इ. विद्यापीठात हा विषय “प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र” याच नावाने कित्येक वर्षांपासून सुरु आहे. या नावामध्ये बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तरी कृपया इतिहास व पुरातत्वशास्त्र विभागाचे नाव “प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र” असे रुपांतर करण्यास मान्यता असावी, अशी विनंती केली आहे.

प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र या ऐवजी इतिहास व पुरातत्वशास्त्र असे या विभागाचे नाव बदलल्याचे अभिलेख आस्थापना विभागात उपलब्ध नाही. तथापि, मा. सं. अ. घोरपडे, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी जा. क्र. एसयुएस २००५/(८०/०५) / विशि-५, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई दि.११ मे, २००७ च्या पत्रामध्ये खालीलप्रमाणे नमूद करून मा. कुलसचिवांना अवगत केले आहे.

नवनिर्मित सोलापूर विद्यापीठामध्ये १) गणित व संख्याशास्त्र आणि २) प्राचीन इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व शाखा असे दोन नविन शैक्षणिक पदे निर्माण करावयाच्या प्रस्तावावर सचिव समिती व उच्चस्तर समितीने मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्र.एसयुएस-२००५ / (८०/०५) / विशि-५ मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई दि.०८ ऑक्टोबर, २००७ च्या मधल्या परंतूकान्वयात खालीलप्रमाणे निर्दिष्टीत करण्यात आले आहे.

शासन निर्णय: नवनिर्मित सोलापूर विद्यापीठामध्ये १) गणित व संख्याशास्त्र आणि २) प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र हे ०२ नवीन शैक्षणिक विभाग सुरु करणे व सदर दोन विभागासाठी १६ शिक्षकीय पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास मंत्रीमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार सोलापूर विद्यापीठाच्या आस्थापनेवर १६ शिक्षकीय पदे निर्माण करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

मा. डॉ. का. मा. कुळकर्णी, शिक्षण संचालक, उशि, पुणे यांचे क्र.युएनआय / ११२४ / सोवि / विशि-१, दि.२५/०४/२००८ रोजीच्या संकुल प्रणालीबाबतच्या पत्रात अ.क्र.०५ मध्ये खालीलप्रमाणे उल्लेख करण्यात आलेला आहे.

“प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभाग”

सोलापूर विद्यापीठास ०२ नवीन विभाग सुरु करण्यासंदर्भात आलेले पत्र व शासन निर्णयात “प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभाग” असे नाव आढळून येते. म्हणून सौ. डॉ. माया पाटील यांनी मागणी केलेले नाव संयुक्तिक वाटते. तसेच विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, त्यांना रोजगारभिमुख करण्यासाठी या विभागाच्या नावात रुपांतर करावे असे वाटते.

या संदर्भात दि.२१ जून, २०१८ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये विषय सादर केला असता, विद्या परिषदेने सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव केला आहे.

“इतिहास व पुरातत्वशास्त्र या विभागाच्या नावात “प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र” विभाग असा बदल करण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेकडे करण्यात यावी असे ठरले.”

सबब, इतिहास व पुरातत्वशास्त्र विभागाच्या नावात “प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र” विभाग असे रुपांतर करण्यासाठी विद्या परिषदेने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: इतिहास व पुरातत्वशास्त्र या विभागाच्या नावात “प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र” असे रुपांतर करण्यासाठी विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१७] दै. पुण्य नगरी, सोलापूर यांचे मुलांचे वसतीगृहातील मेस क्र.१ व २ चालविण्याच्या जाहिरातीचे देयक आदा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील मुलांचे वसतीगृहातील मेस क्र. १ व २ चालविणेची (तिसरी मुदतवाढ) कामाची जाहिरात दै. पुण्य नगरी, सोलापूर या वर्तमान पत्रात दि.२४/०७/२०१४ रोजी प्रसिध्दी करण्यात आलेली होती, त्यानुसार सदर जाहिरात प्रसिध्द केल्याची बाब मा. कुलगुरु यांनी मान्य केलेल्या दि.०७/०८/२०१४ रोजीच्या टिपणीत नमुद आहे.

प्रस्तूत विद्यापीठाच्या दि.२३/०७/२०१४ रोजीच्या पत्रास अनुसरुन दै. पुण्य नगरी, सोलापूर यांनी सदर जाहिरात प्रसिध्द करुन त्याचे दि.२४/०७/२०१४ रोजीचे देयक विद्यापीठाकडे विलंबाने दि.३० मे, २०१८ रोजी सादर केलेले आहे. सदर जाहिरातीचा व मा. कुलसचिव कार्यालयाकडील जाहिरात रजि. नोंद इत्यादीचा तपशिल खालील प्रमाणे.

अ. क्र.	नांव	जाहिरात रजि. नोंद क्रमांक	बील नं. व दिनांक	आकार	रक्कम
१	दै. पुण्य नगरी, सोलापूर	सोविसो/अभि.वि भाग/२०१४-१५/३४	नं.८/१४-०७/३७४८१ दि.२४/०७/२०१४	६ X ८ सें. मी.	₹८६४/-
				एकुण	₹८६४/-

(अक्षरी: आठशे चौसष्ट रुपये फक्त)

उपरोक्त देयक विद्यापीठाने यापूर्वी दै. पुण्यनगरी, सोलापूर यांना आदा केले किंवा नाही, असे वित्त व लेखा विभागास तोंडी विचारण केली असता वित्त व लेखा विभागाने सदर देयक आदा केले नसल्याचे तोंडी सांगितलेले आहे.

वर नमुद केल्याप्रमाणे वरील कामास, खर्चास आणि खर्च रक्कम ₹८६४/- Advertisement Charges या अंदाजपद्यकीय शिर्षकाखाली खर्ची टाकण्यास आणि रक्कम ₹८६४/- इतके देयक दै. पुण्य नगरी, सोलापूर यांना आदा करण्यास व सदरची टिपणी वित्त व लेखा विभागास पाठविण्यास मा.कुलगुरु यांनी दि.३०/०५/२०१८ रोजीच्या टिपणीन्वये मान्यता दिलेली होती, त्यानुसार सदर प्रस्ताव देयक आदा करण्यासाठी वित्त व लेखा विभागाकडे सादर केला असता वित्त व लेखा विभागाने सदर प्रस्तावासोबत मूळ मान्यतेची टिपणी जोडल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे सदर त्रुटीची पूर्तता करुन प्रस्ताव

या विभागाकडे फेरसादर करावे, असे दि.०५/०७/२०१८ रोजीच्या टिपणीन्वये या विभागास कळविलेले आहे.

वित्त व लेखा विभागाने कळविल्यानुसार मूळ मान्यतेची टिपणीसाठी मेसच्या जुन्या फाईलींची छाननी केली असता त्यामध्ये मूळ मान्यतेची टिपणी दिसून आलेली नाही. परंतु मा. कुलगुरु यांनी मान्यता दिलेल्या दि.०७/०८/२०१४ रोजीच्या टिपणीमध्ये दै. पुण्य नगरी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द केल्याची बाब नमूद आहे. (ती टिपणी प्रस्तावासोबत सोबत जोडली आहे.) तसेच दै. पुण्य नगरी, सोलापूर यांना सदर जाहिरात प्रसिध्द करण्याची मा. कुलसचिव यांचे स्वाक्षरीचे प्रस्तुत विद्यापीठाचे संदर्भ पत्र क्र. सोविसो/अभि.विभाग२०१४-१५/४३४५ दि.२३/०७/२०१४ रोजीचे पत्रही सोबत जोडले आहे.

उपरोक्त बाब विचारात घेता दै. पुण्य नगरी, सोलापूर यांना रक्कम ₹८६४/- देयक आदा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दै. पुण्य नगरी, सोलापूर यांचे मुलांचे वसतीगृहातील मेस क्र.१ व २ चालविण्याच्या जाहीरातीचे देयक रक्कम ₹८६४/- आदा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१८] सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Shri Shri Infosystem, Kolhapur यांच्यासमवेत विद्यापाठ परिसरातील Wi-Fi Connectivity बाबत AMC (Annual Maintenance Contract) करार करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठास UGC कडून विद्यापीठ परिसरात Wi-Fi Connectivity साठी ₹११,७०,०००/- इतका निधी मिळाला होता. त्यानुसार मार्च, २०१७ मध्ये विद्यापीठाच्या Wi-Fi Connectivity चे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी Shri Shri Infosystem, kolhapur या फर्मला कामाचे आदेश देण्यात आले होते.

सदर कामात वापरलेल्या वस्तुची गॅरंटी मार्च, २०१८ मध्ये सपलेली आहे. Shri Shri Infosystem या फर्मने AMC (Annual Maintenance Contract) साठी दरपत्रक ई-मेलद्वारे पाठविले आहे. सोबत दरपत्रक जोडलेले आहे. या दरपत्रकानुसार Comprehensive AMC चे दर ₹१,६६,९५०/- व Non Comprehensive AMC चे दर ₹१,०३,९५०/- इतके आहेत. सदर Wi-Fi Connectivity चे काम Shri Shri Infosystem यांनी पूर्ण केल्यामुळे या फर्मला सर्व तांत्रिकी बाबी माहिती आहेत. तरी Shri Shri Infosystem या फर्मसोबत वार्षिक देखभाल (वस्तुसह) साठी करार व सदरचा AMC चा खर्च Maintenance of Wi-Fi Connectivity System & Internet या अंदाजपत्रकीय शिर्षकातून करण्यात येणार आहे.

सबब, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Shri Shri Infosystem, Kolhapur यांच्यासमवेत विद्यापीठ परिसरातील Wi-Fi Connectivity बाबत AMC (Annual Maintenance Contract) करार करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Shri Shri Infosystem, Kolhapur यांच्यासमवेत विद्यापाठ परिसरातील Wi-Fi Connectivity बाबत AMC (Annual Maintenance Contract) करार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१९] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४७ अन्वये परीक्षा व मूल्यमापन मंडळावर (d), (e) व (f) नुसार नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ हा दि.१ मार्च, २०१७ पासून अंमलात आलेला आहे. त्या अनुषंगाने परीक्षा व मूल्यमापन मंडळ कलम ४७ (३) अन्वये गठित करणे आवश्यक आहे. कलम ४७ (३) (d), (e) व (f) अन्वये प्राधिकरणाचा सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्याच्या किंवा स्वीकृत करून घेण्याच्या पात्रता शर्ती खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे.

Section 47 (3)	Category	Eligibility	Member Nominated by Management Council
d	Two Principals other than Dean, Nominated by the Management Council	a) Shall possess Ph.D. Degree, unless he is a Principal appointed as a Principal before 13 th October, 2000 b) Shall have at least 15 years teaching experience in aggregate, c) Shall have undertaken university examination related work for at least five years in aggregate.	02
e	One professor of the university departments, to be nominated by the; Management Council	University Departments / Institutions a) From amongst professors in the University Departments / Institutions b) Shall possess Ph. D. Degree, c) Shall have at least 15 years teaching experience in aggregate, d) Shall be a recognized Ph. D. Guide under whose supervision, minimum two students have been awarded Ph. D. Degree, e) Shall have authored / Co-authored at least two text books / reference books or shall have published at least three research papers in peer reviewed journals as first / corresponding author, f) Shall have undertaken university examination related work for at least five years in aggregate.	01

f	One teacher from affiliated Colleges other than heads of Departments of Principal with the minimum teaching experience of fifteen years to the Nominated by Management Council;	a) Shall be other than Heads of Department or Principals, b) Shall possess Ph.D. Degree, c) Shall have at least 15 years teaching experience of which at least five years at post graduate level, d) Shall be a recognized Ph.D. Guide, e) Shall have authored / co-authored at least two text books / reference books or shall have published minimum three research papers in peer reviewed journals as first / corresponding author, f) Shall have undertaken university examination related work for at least five years in aggregate.	01
---	---	---	----

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४७ अन्वये परीक्षा व मूल्यमापन मंडळावर (d), (e) व (f) नुसार नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४७ अन्वये परीक्षा व मूल्यमापन मंडळावर (d), (e) व (f) नुसार खालीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यात आले.

कलम	नामनिर्देशित केलेल्या सदस्याचे नाव
म. सा. वि. अ. २०१६ कलम ४७ (३) (d) नुसार, दोन प्राचार्य	१) प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे २) प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे
म. सा. वि. अ. २०१६ कलम ४७ (३) (e) नुसार, एक प्राध्यापक	१) प्रा. जी. एस. कांबळे
म. सा. वि. अ. २०१६ कलम ४७ (३) (f) नुसार, एक शिक्षक	१) डॉ. एच. के. आवताडे

[२०] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ७० (३) (c) नुसार एक अधिष्ठाता व कलम ७० (३) (d) नुसार एक निर्वाचित सदस्य यांचे स्थायी समितीवर नामनिर्देशन करण्याबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ७० (३) (c) नुसार एक अधिष्ठाता व कलम ७० (३) (d) नुसार एक निर्वाचित सदस्य यांचे स्थायी समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करण्याचे आहे.

सबब, वरीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यास्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ७० (३) (c) नुसार, डॉ. एस. एस. गोरे व कलम ७० (३) (d) नुसार, अॅड. श्रीमती एन. एस. मंकणी यांचे स्थायी समितीवर नामनिर्देशन करण्यात आले.

[२१] श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांची CAS अंतर्गत स्थाननिश्चिती करण्यासंदर्भात मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये तातडीची बाब म्हणून विद्या परिषदेच्या वतीने विषय तज्ञांचे केलेले नामनिर्देशन व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांनी सेवेत समावून घेण्याबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याची क्र.७९४८/२०११ दाखल केली होती. सदर याचिकेचा निकाल २३ जानेवारी, २०१२ रोजी लागला असून त्यात मा. उच्च न्यायालयाने डॉ. ए. ए. घनवट यांना समावून घेण्याबाबत विद्यापीठाने केलेली कार्यवाही रद्दबातल ठरवून डॉ. अंजना संजय लावंड यांना नियमित सेवेत सामावून घेण्यात यावे तसेच त्यांना सेवेचे देय असलेले लाभ देण्यात यावेत. असे आदेश दिलेले होते. या निर्णयाविरुद्ध डॉ. ए.ए.घनवट व विद्यापीठाने मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या. सदर याचिकेमध्ये पहिल्या सुनावणीत मा. सर्वोच्च न्यायालयाने Status quo चे आदेश पारित केले होते त्या नंतर दि. १४ मार्च, २०१६ रोजी सदरच्या याचिका मा. सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या.

तदनंतर श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांनी विद्यापीठाच्या सेवेत रुजू करून घेतल्यामुळे त्यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे अवमान याचिका क्रं. १२८९७/२०१६ दाखल केली आहे. सदर याचिकेच्या अनुषंगाने दि. १३ मार्च, २०१८ रोजी मा. अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्रशिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत अवमान याचिकेचे गांभीर्य लक्षात घेता श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांना CAS अंतर्गत पदोन्नती देणेबाबत आदेशित करण्यात आले आहे.

उपरोक्त कार्यवाही कालमर्यादित असल्याने मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, कलम १२(७) अन्वये तातडीची बाब म्हणून CAS अंतर्गत पदोन्नतीची विहित प्रक्रिया करणेसाठी विषय तज्ञ म्हणून विद्या परिषदेच्या वतीने डॉ. जाधव एस. वाय. सहयोगी प्राध्यापक, डी. बी. दयानंद महाविद्यालय, सोलापूर यांचे नामनिर्देशन केले आहे. सदरची बाब दि.२१/०६/२०१८ विद्यापरिषदेच्या बैठकीसमोर सादर केली असता विद्यापरिषदेने सर्वानुमते खालील प्रमाणे ठराव केला आहे.

“महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२(७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.”

सबब, श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांची CAS अंतर्गत स्थाननिश्चिती करण्यासंदर्भात मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) अन्वये तातडीची बाब म्हणून विद्या परिषदेच्या वतीने विषय तज्ञांचे केलेले नामनिर्देशन व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांची CAS अंतर्गत स्थाननिश्चिती करण्यासंदर्भात मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये तातडीची बाब म्हणून विद्या परिषदेच्या वतीने विषय तज्ञांचे केलेल्या नामनिर्देशनाची नोंद घेण्यात आली.

[२२] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ९४ (६) (क) व ३१ (यघ) नुसार, सन २०१७-१८ चे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल संदर्भात वित्त व लेखा समितीची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील १३५ (२) नुसार, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करण्याकरिता TAP Associates, Solapur यांची संवैधानिक लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. TAP Associates, Solapur यांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करून लेखापरीक्षण अहवाल दिलेला आहे. या लेखापरीक्षण अहवालावरील आक्षेप व लेखापरीक्षण अहवाल अंतिम करण्यासाठी (Account code १.५०h) नुसार मा. कुलगुरु यांनी वित्त व लेखा समितीची उपसमिती खालीलप्रमाणे गठीत करण्यात आली.

- १) प्रा. महेश माने
- २) श्रीमती सौ. एम. डी. कुलकर्णी
- ३) डॉ. गौतम कांबळे
- ४) डॉ. बी. सी. शेवाळे

या उपसमितीने दि.३१/०७/२०१८ रोजी बैठक आयोजित करून अक्षेपावर संबंधित विभागाने सादर केलेला अनुपालन अहवालावर सविस्तर चर्चा केली व त्यांचा शिफारस अहवाल सादर केला आहे.

लेखापरिक्षीत लेखे, लेखापरीक्षण अहवाल, अनुपालन व उपसमितीची शिफारस अहवाल वित्त व लेखा समितीचा बैठकीत सादर केला असता, त्यावर सर्वकष चर्चा होऊन मान्यतेची शिफारस करण्यात आली.

सबब, वित्त व लेखा समितीने केलेल्या मान्यतेची शिफारस सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ९४(६) (क) व ३१ (यघ) नुसार स्विकारून मान्यता देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ९४ (६) (क) व ३१ (यघ) नुसार, सन २०१७-१८ चे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल संदर्भात वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस स्विकारून अधिसभेस सर्वानुमते शिफारस करण्यात आली.

[२३] प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने व्हिडिओग्राफर/फोटोग्राफर हे पद निर्माण करण्यास व मनुष्यबळ पुरवठादार मे. गोदवारी एंटरप्रायजेस, नांदेड यांच्यामार्फत कंत्राटी पध्दतीने घेण्यास व त्यांचे दरमहा एकत्रित वेतन ठरविण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमास टेलिविजन जर्नालिझम या विषयाशी संबंधित दोन पेपर शिकविले जातात. मात्र व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ एडिटिंग या संदर्भात प्रात्यक्षिक घेण्यासाठी व्हिडिओग्राफर / फोटोग्राफर नसल्याने प्रात्यक्षिकाबाबत अडचण येत आहे. तसेच व्हिडिओग्राफर/फोटोग्राफर हे पद निर्माण करून कर्मचारी नियुक्त केल्यास खालील फायदे विद्यापीठास होवू शकतात.

- १) प्रात्यक्षिके तसेच Anchoring (TV/Radio) व Documentary/Short Film Making हे दोन प्रामाणपत्र अभ्यासक्रम Skill Development अंतर्गत नव्याने सुरु करता येईल.
- २) विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमात काढण्यात येणाऱ्या व्हिडिओ व फोटो यावर होणारा खर्चात बचत होईल.
- ३) तसेच सर्व कार्यक्रमांचे फोटो व व्हिडिओ काढणे तसेच त्याचे एकत्रित रेकॉर्ड ठेवणे शक्य होणार आहे.

प्रस्तुत विद्यापीठास लागणारे कंत्राटी मनुष्यबळ हे खाजगी कंत्राटदार मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांच्यामार्फत घेण्यात येत आहे. वरील अ.क्र. १ ते ३ बाबी विचारात घेता व्हिडिओग्राफर/फोटोग्राफर या पदावर उमेदवाराची नेमणूक करण्याकरिता एक व्हिडिओग्राफर/फोटोग्राफर हे पद निर्माण करणे व सदर पदासाठी दरमहा एकत्रित वेतन ठरविणे आवश्यक आहे.

सबब, कंत्राटी पध्दतीने Diploma in cinematography or editing, from a reputed national level institute. Technical knowledge of digital video camera, non linear editing and computers. शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या ४३ वर्षांपेक्षा जास्त वय नसलेल्या इच्छुक उमेदवाराची कंत्राटी पध्दतीने व्हिडिओग्राफर/फोटोग्राफर या पदावर नियुक्ती करण्यासाठी व्हिडिओग्राफर/फोटोग्राफर हे पद निर्माण करण्यास व मनुष्यबळ पुरवठादार मे. गोदवारी एंटरप्रायजेस, नांदेड यांच्यामार्फत कंत्राटी पध्दतीने घेण्यास व त्यांचे दरमहा एकत्रित वेतन ठरविण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने व्हिडिओग्राफर / फोटोग्राफर हे पद निर्माण करण्यास व मनुष्यबळ पुरवठादार मे. गोदवारी एंटरप्रायजेस, नांदेड यांच्यामार्फत कंत्राटी पध्दतीने घेण्यास व त्यांचे दरमहा एकत्रित वेतन मुलाखती दरम्यान उपस्थित राहणाऱ्या पात्र अर्जदारांमधून त्यांची निवड करताना ठरवावे.

[२४] प्रस्तुत विद्यापीठामध्ये शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केलेल्या श्री. सतिश अनंत नारकर यांची विशेष कार्यासन अधिकारी म्हणून ११ महिन्यासाठी नियुक्त करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२७१५/प्र.क्र./१००/१३, दि.१७ डिसेंबर, २०१६ च्या शासन निर्णयानुसार प्रस्तुत विद्यापीठातील नॅक, रुसा अंतर्गत विविध कामे व विद्यापीठातील इतर विभागातील कामासाठी शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी विशेष कार्यासन अधिकारी या पदाची जाहिरात दि.१४/०६/२०१८ रोजी दैनिक पुढारी या वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात येऊन दि.०४/०७/२०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखत (Walk-in-Interview) चे आयोजन करण्यात आले.

सदर जाहिरातीस अनुसरून दि.०४/०७/२०१८ रोजी उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन, निवड समितीने गुणानुक्रमे यादी तयार केल्याप्रमाणे श्री. सतिश अनंत नारकर यांची निवड केली आहे.

सदरची बाब ही धोरणात्मक स्वरूपाची असल्याने श्री. सतिश अनंत नारकर यांना दि.१७/१२/२०१६ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांचे आदेश द्यावे लागणार आहेत.

सबब, प्रस्तुत विद्यापीठामध्ये शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केलेल्या श्री. सतिश अनंत नारकर यांची विशेष कार्यासन अधिकारी म्हणून ११ महिन्यासाठी नियुक्त करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठामध्ये शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केलेल्या श्री. सतिश अनंत नारकर यांची विशेष कार्यासन अधिकारी म्हणून ११ महिन्यासाठी नियुक्त करण्यास व त्यांना दरमहा ₹३५,०००/- एकत्रित मानधन व कामकाजाचे उत्तरदायित्व देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५] सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल आगामी होणाऱ्या अधिसभेच्या सभेत सादर करण्यात येणार आहे.

सबब, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल अधिसभेच्या सभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने प्राचार्या डॉ. श्रीमती के. ए. पांडे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[२६] प्रस्तुत विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांचे तात्पुरती पदोन्नती (Officiating Promotion) दिलेल्या वेतनाची रक्कम विद्यापीठ फंडातून Salary या अंदाजपत्रकीय शिर्षकामध्ये वर्ग करण्याबाबतचे पत्र फेरविचारार्थ सादर.

(टिपणी: डॉ. वलेकर डी. एम., श्री. कदम एल.एस., श्री. दिक्षीत पी. एस., श्री. पाटील एम. ए., श्री. पवार व्ही. डी. यांनी सोबत जोडलेल्या पत्राद्वारे त्यांना दि.०१/१२/२००८ ते ३१/०५/२००९, दि.०३/०६/२००९ ते दि.०२/१२/२००९, दि.०१/१०/२०१० ते ३०/०६/२०१० या कालावधीत तात्पुरत्या दिलेल्या पदोन्नतीचे (Officiating Promotion) वेतन त्यांच्याकडून वसूल न करता ती विद्यापीठ फंडातून Salary Account या खात्यात जमा करण्याबाबत सोबत जोडलेल्या पत्रान्वये पुनश्च: विनंती केलेली आहे.

अ. क्र.	कर्मचार्याचे नाव	तात्पुरत्या पदोन्नतीचे पद	परिगणना रक्कम रु.
१	श्री. काळे सर्जेराव तुकाराम	अधिक्षक	रु.०२,३५५/-
२	श्री. वलेकर दशरथ महादेव	अधिक्षक	रु.०२,८७४/-
३	श्री. कदम लक्ष्मण शंकर	सहा. अधिक्षक	रु. ३९,४१९/-
४	श्री. दिक्षीत पांडुरंग शंकर	सहा. अधिक्षक	रु.४१, ३३४/-
५	श्री. पाटील मेघराज अंबादास	सहा. अधिक्षक	रु.४३,६५९/-
६	श्री. पवार वैभव दत्तात्रय	सहा. अधिक्षक	रु.५६,७२०/-
		एकूण रु.	१,८६,३४५/-

या अनुषंगाने कार्यालयीन निवेदन खालील प्रमाणे आहे.

- १) उक्त कर्मचार्यांना यापूर्वी पत्राद्वारे तत्कालिन कालावधीत मनुष्यबळ कमी असल्याने तात्पुरत्या स्वरूपात कार्यालयीन आदेशाद्वारे पदोन्नती दिलेली होती. या अनुषंगाने त्यांनी सदर पदावर काम करून त्यापदाचे वेतन घेतलेले आहे. तदनंतर त्यांना पुनश्च: पूर्व पदावर कार्यरत होण्यास कार्यालयीन आदेशाद्वारे सूचित केल्यानुसार त्यांनी त्यांच्या पूर्व पदावर कार्यरत झालेले होते.
- २) यास अनुसरून सदर वेतनातील फरक त्यांच्याकडून वसूल न करता विद्यापीठ फंडातून ती Salary Account ला जमा करण्याबाबत विनंती केलेली होती.
- ३) या कर्मचार्यांचे पत्र दि.१३/०४/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर विचारार्थ सादर केला असता व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.९ अन्वये त्यांची विनंती अमान्य करून उक्त तक्त्यातील रक्कम संबंधित कर्मचार्यांकडून वसूल करण्यात यावी असा ठराव पारीत केलेला आहे.
- ४) तदनंतर व्यवस्थापन परिषदेचे ठराव उक्त कर्मचार्यांना कळवून, संबंधितांच्या सेवानिवृत्तीवेळी वेतनातील फरकाची रक्कम वसूल करण्यात येईल असे पत्राद्वारे सूचित करण्यात आले होते.
- ५) यास अनुसरून उक्त कर्मचार्यांनी त्यांच्या तात्पुरत्या पदोन्नतीच्या पदावरील काम प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडल्याने नैसर्गिक न्याय तत्वानुसार सदर पदाचे वेतन त्यांच्याकडून वसूल न करता ती विद्यापीठ फंडातून Salary Account ला जमा करण्याबाबत पुनश्च: विनंती केलेली आहे.

सबब, प्रस्तुत विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांचे तात्पुरती पदोन्नती (Officiating Promotion) दिलेल्या वेतनाची रक्कम विद्यापीठ फंडातून Salary या अंदाजपत्रकीय शिर्षकामध्ये वर्ग करण्याबाबतचे पत्र फेर विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठातील खालील प्रशासकीय सेवकांना तात्पुरत्या पदोन्नतीकरिता (Officiating Promotion) दिलेल्या वेतनाची रक्कम रु.१,८६,३४५/-विद्यापीठ फंडातून Salary या अंदाजपत्रकीय शिर्षकामध्ये वर्ग करण्याबाबत या कर्मचाऱ्यांनी पुनश्च: केलेली विनंती सर्वानुमते मान्य करण्यात आली.

अ. क्र.	कर्मचाऱ्याचे नाव	तात्पुरत्या पदोन्नतीचे पद	परिगणना रक्कम रु.
१	श्री. काले सर्जेराव तुकाराम	अधिक्षक	रु.०२,३५५/-
२	श्री. वलेकर दशरथ महादेव	अधिक्षक	रु.०२,८७४/-
३	श्री. कदम लक्ष्मण शंकर	सहा. अधिक्षक	रु. ३९,४११/-
४	श्री. दिक्षीत पांडुरंग शंकर	सहा. अधिक्षक	रु.४१, ३३४/-
५	श्री. पाटील मेघराज अंबादास	सहा. अधिक्षक	रु.४३,६५१/-
६	श्री. पवार वैभव दत्तात्रय	सहा. अधिक्षक	रु.५६,७२०/-
		एकूण रु.	रु.१,८६,३४५/-

[२७] विद्यापीठातील विविध बांधकाम करण्याकामी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंशदान ठेव योजनेतर्गत वर्ग करण्यात आलेल्या बांधकामाची ५,१६,९३,९६६/- रुपये रक्कम प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी व ४८२ एकर परिसरात सुरक्षा भिंतीच्या बांधकामासाठी वापरण्याची बाब तसेच अंदाजीत खर्चापैकी उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने विद्यापीठ फंडातून वर्ग करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी:विद्यापीठ परिसरातील दीक्षांत समारंभाकरिता मल्टिपर्पज हॉल बांधणे (२,३४,००,०००/-), विद्यापीठ परिसरातील व्ही. आय. पी. अतिथीगृहाचे वाढीव बांधकाम करणे (१,८५,८२,७२०/-), विद्यापीठाच्या ४८२ एकर परिसरातील फॅकल्टी क्लब इमारतीचे बांधकाम करणे (९७,११,२४६/-) या तीन कामांची अंशदान ठेव योजनेतर्गत एकूण रक्कम ५,१६,९३,९६६/- रुपयांसहीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आलेले आहेत. परंतु सदर काम सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु करण्यात आलेली नाहीत.

उपरोक्त बाब विचारात घेता, विद्यापीठातील विविध बांधकाम करण्याकामी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंशदान ठेव योजनेतर्गत वर्ग करण्यात आलेल्या बांधकामाची एकूण ५,१६,९३,९६६/- रुपये रक्कम प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी व ४८२ एकर परिसरात सुरक्षा भिंतीच्या बांधकामासाठी वापरण्याची बाब तसेच अंदाजीत खर्चापैकी उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने विद्यापीठ फंडातून वर्ग करण्यासाठी बांधकाम समितीची शिफारस व तदनंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता आवश्यक आहे. तथापि, बांधकाम समितीच्या बैठकीचे सद्यस्थितीत नियोजन नसल्यामुळे तसेच सदर कामाची निकड लक्षात घेता, सदर कामास बांधकाम समितीच्या वतीने मा.कुलगुरुमहोदयांची महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये मान्यता घेण्यात आलेली आहे.

त्यानुसार खालील बाबी व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

अ) सा. बां. विभागाकडे अंशदान ठेव योजनेतर्गत देण्यात आलेल्या उपरोक्त विविध कामांच्या एकूण ५,१६,९३,९६६/- रक्कमेपैकी ४.१६ कोटी रक्कम प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

ब) सा. बां. विभागाकडे अंशदान ठेव योजनेतर्गत देण्यात आलेल्या उपरोक्त विविध कामांच्या एकूण ५,१६,९३,९६६/- रक्कमेपैकी १ कोटी रक्कम सुरक्षा भिंतीच्या कामासाठी वापरण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

क) उपरोक्त कामाच्या अंदाजीत खर्चापैकी उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने विद्यापीठ फंडातून वर्ग करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठातील विविध बांधकाम करण्याकामी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंशदान ठेव योजनेतर्गत वर्ग करण्यात आलेल्या बांधकामाची ५,१६,९३,९६६/- रुपये रक्कम प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी व ४८२ एकर परिसरात सुरक्षा भिंतीच्या बांधकामासाठी वापरण्याची बाब तसेच अंदाजीत खर्चापैकी उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने विद्यापीठ फंडातून वर्ग करण्यास खालीलप्रमाणे सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ) सा. बां. विभागाकडे अंशदान ठेव योजनेतर्गत देण्यात आलेल्या उपरोक्त विविध कामांच्या एकूण ५,१६,९३,९६६/- रक्कमेपैकी ४.१६ कोटी रक्कम प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली.

ब) सा. बां. विभागाकडे अंशदान ठेव योजनेतर्गत देण्यात आलेल्या उपरोक्त विविध कामांच्या एकूण ५,१६,९३,९६६/- रक्कमेपैकी १ कोटी रक्कम सुरक्षा भिंतीच्या कामासाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली.

क) उपरोक्त कामाच्या अंदाजीत खर्चापैकी उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने विद्यापीठ फंडातून वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[२८(१)] सोलापूर विद्यापीठ इनक्युबेशन सेंटर सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव, इनक्युबेशन सेंटरच्या संचालक मंडळास व इनक्युबेशन सेंटरच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.०७/०४/२०१८ रोजी मा. ना. श्री. विनोदजी तावडे, (मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग) यांचेसमवेत कुलगुरुंच्या सहविचार सभेत चर्चा झाल्याप्रमाणे राज्यातील सर्व विद्यापीठामध्ये कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने इनक्युबेशन सेंटर सुरु करण्याबाबत चर्चा झालेली होती. कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे राज्यामध्ये इनक्युबेशन सेंटर सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जून महिन्यात प्रकाशित करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने इनक्युबेशन सेंटर सुरु करण्याबाबतच्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी विविध बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर बैठकीसाठी संचालक, यांचे प्रतिनिधी म्हणून प्रा. डॉ. आर. एस. हेगडी यांनी विद्यापीठातर्फे उपस्थिती लावली. त्यानुसार सोलापूर विद्यापीठामध्ये इनक्युबेशन सेंटर सुरु करण्यासाठीच्या प्रस्तावास, इनक्युबेशन सेंटरच्या संचालक मंडळास व इनक्युबेशन सेंटर अंदाजपत्रकास मान्यता देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठ इनक्युबेशन सेंटर सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव, इनक्युबेशन सेंटरच्या संचालक मंडळास व इनक्युबेशन सेंटरच्या अंदाजपत्रकास व नविन लेखा शिर्षकास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच विद्यापीठाचा हीस्सा म्हणून ₹१ कोटी अनुदान देण्याचे ठरले.

[२८(२)] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (२) (घ) नुसार विद्यापीठ विभागांचे किंवा विद्यापीठ परिसंस्थांचे दोन प्रमुख व कलम ९८ (२) (ङ) नुसार एका सदस्य यांचे खरेदी समितीवर नामनिर्देशन करण्याबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (२) (घ) नुसार विद्यापीठ विभागांचे किंवा विद्यापीठ परिसंस्थांचे दोन प्रमुख यांमधून दोन सदस्यांचे नामनिर्देशन करावयाचे आहे व कलम ९८ (२) (ङ) नुसार, व्यवस्थापन परिषदेने तिच्या निर्वाचित सदस्यामधून एका सदस्याचे खरेदी समितीवर नामनिर्देशन करावयाचे आहे.

सबब, वरीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यास्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (२) (घ) नुसार १) प्रा. व्ही. बी. घुटे २) डॉ. बी. जे. लोखंडे व कलम ९८ (२) (ङ) नुसार कु. अश्विनी चव्हाण यांचे खरेदी समितीवर नामनिर्देशन करण्यात आले.

[२८(३)] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (२) (f) नुसार, व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित केलेले दोन तज्ज्ञ, त्यापैकी एक व्यक्ती ही लेखांकन आणि लेखापरीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ असेल आणि दुसरी व्यक्ती ही वित्त क्षेत्रातील तज्ज्ञ यांचे वित्त व लेखा समितीवर नामनिर्देशन करण्याबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (२) (f) नुसार, व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित केलेले दोन तज्ज्ञ, त्यापैकी एक व्यक्ती ही लेखांकन आणि लेखापरीक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ असेल आणि दुसरी व्यक्ती ही वित्त क्षेत्रातील तज्ज्ञ यांचे वित्त व लेखा समितीवर नामनिर्देशन करण्याचे आहे.

सबब, वरीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यास्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४ (२) (f) नुसार १) श्री. श्रेणिक शहा २) प्रा. गजानन धरणे यांचे वित्त व लेखा समितीवर नामनिर्देशन करण्यात आले.

[२८(४)] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ७२ (२) नुसार, परिनियम समितीवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्याबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ७२ (२) नुसार, व्यवस्थापन परिषदेने खालीलप्रमाणे सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचे आहे.

a)	अध्यक्ष म्हणून व्यवस्थापन परिषदेच्या निर्वाचित सदस्यांमधील त्या परिषदेचा एक सदस्य
b)	एक अधिष्ठाता
c)	विद्यापीठ विभागाचा किंवा संलग्न महाविद्यालयांचा एक प्राध्यापक
d)	संलग्न महाविद्यालयाचा एक प्राचार्य

सबब, परिनियम तयार करण्यासाठीच्या समितीवर नामनिर्देशन करण्यास्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ७२ (२) नुसार, परिनियम समितीवर खालील सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

कलम	नामनिर्देशित केलेल्या सदस्याचे नाव
म. सा. वि. अ. २०१६ कलम ७२ (२) (a) नुसार, अध्यक्ष	डॉ. टी. एन. कोळेकर
म. सा. वि. अ. २०१६ कलम ७२ (२) (b) नुसार, एक अधिष्ठाता	डॉ. एम. एस. कदम
म. सा. वि. अ. २०१६ कलम ७२ (२) (c) नुसार, विद्यापीठ विभागाचा किंवा संलग्न महाविद्यालयाचा एक प्राध्यापक	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे
म. सा. वि. अ. २०१६ कलम ७२ (२) (d) नुसार, संलग्न महाविद्यालयाचा एक प्राचार्य	प्राचार्य डॉ. एन. बी. पवार

[२८(५)] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ५५ (२) (ग) नुसार व्यवस्थापन परिषदेने प्रत्येक जिल्ह्यासाठी नामनिर्देशित करावयाचे सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयकाचे नामनिर्देशन करण्याबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ५५ (२) (ग) नुसार व्यवस्थापन परिषदेने प्रत्येक जिल्ह्यासाठी नामनिर्देशित करावयाचे सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयकाचे नामनिर्देशन करावयाचे आहे.

सबब, वरीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यास्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ५५ (२) (ग) नुसार व्यवस्थापन परिषदेने प्रत्येक जिल्ह्यासाठी नामनिर्देशित करावयाचे सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून श्री. वसंत गुरुशांत कोरे, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[२८(६)] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ५७ (२) (e) नुसार, व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील नामनिर्देशित केलेला एक अध्यापक व कलम ५७ (२) (f) नुसार, व्यवस्थापन परिषदेने संलग्न, संचलित किंवा स्वायत्त महाविद्यालयांमधून नामनिर्देशित केलेले दोन क्रीडा अध्यापक यांचे नामनिर्देशन करण्याबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ५७ (२) (e) नुसार, व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील नामनिर्देशित केलेला एक अध्यापक व कलम ५७ (२) (f) नुसार, व्यवस्थापन परिषदेने संलग्न, संचलित किंवा स्वायत्त महाविद्यालयांमधून नामनिर्देशित केलेले दोन क्रीडा अध्यापक यांचे नामनिर्देशन करावयाचे आहे.

सबब, वरीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यास्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ५७ (२) (e) नुसार श्री. समर्थ मनूकर, डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज, सोलापूर व कलम ५७ (२) (f) नुसार श्री. ए. पी. वाघमोडे, शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज या दोन क्रीडा अध्यापकांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[२८(७)] विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयामध्ये विविध पदवी अभ्यासक्रमास प्रवेशीत विद्यार्थ्यांची पात्रता करणेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तपशील विद्यापीठास विनामुल्य उपलब्ध करून देण्याबाबतची विनंती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अमान्य झाल्यामुळे सदर प्रति विद्यार्थी ₹५/- शुल्क प्रस्तुत विद्यापीठाकडून आदा करण्याची बाब पुनश्च: विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाने जा.क्र.सोविसो/ई-सुविधा/पात्रता विभाग/२०१७-१८/३९१० चे दि.०८ मे, २०१८ रोजीच्या पत्राने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांना १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण बैठक क्र. इ. तपशीलाची पडताळणी करणेसाठी संबंधित तपशील विद्यापीठास उपलब्ध करून देणेबाबत पत्रव्यवहार केला असता त्यास अनुसरून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी जा.क्र.क्र. रा. मं. / गणकयंत्र / डाटा / १८ / ७९ / २७००, दि.२७/३०.०७.२०१८ प्रति विद्यार्थी ₹५/- प्रमाणे शुल्क आकारून सदर च्या DATA ची पडताळणी करून देण्यात येण्याचे मान्य केले होते. परंतु व्यवस्थापन परिषदेच्या दि.१४ जून, २०१८ च्या बैठकी मधील क्र.२५(१) नुसार खालील प्रमाणे ठराव पारीत करण्यात आला होता.

(ठरावाप्रमाणे विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये विविध पदवी अभ्यासक्रमास प्रवेशीत विद्यार्थ्यांची पात्रता करणेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गण, बैठक क्र. इ. तपशीलाची पडताळणी करण्यासाठी संबंधित तपशील विद्यापीठास उपलब्ध करून घेण्याबाबत तसेच या पडताळणीसाठी प्रति विद्यार्थी रु.५/- मंडळाने माफ करावे असे ई-मेलद्वारे व पोस्टाने पत्रव्यवहार करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.)

या अनुषंगाने प्रस्तुत विभागाने पत्र क्र. जा.क्र.सोविसो/ ई-सुविधा/पात्रता विभाग/२०१८-१९/५६२४ चे दि.०४ जूलै, २०१८ अन्वये, विनामुल्य ही तपासणी करून देण्याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास कळविण्यात आले होते. परंतु जा.क्र. क्र. रा.मं./गणकयंत्र/डाटा/१८/१३६ दि.२७/३०.०७.२०१८ च्या पत्रानुसार १२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पडताळणी विनामुल्य करून देण्याची विद्यापीठाची मागणी मान्य करता येत नसल्याचे कळविले आहे.

पात्रता विभागाचे काम वेगाने करण्यासाठी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण बैठक क्र. इ. तपशीलाची पडताळणी करणेसाठी संबंधित तपशील विद्यापीठास उपलब्ध होऊन मिळाल्यास खऱ्या अर्थाने DIGITAL UNIVERSITY ही संकल्पना साध्य होईल असे वाटते.

तरी वरील बाब विचारात घेता शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण बैठक क्र. इ. सत्यता पडताळणी करून घेण्यासाठी प्रति विद्यार्थी ₹५/- प्रमाणे आदा करण्याची बाब पुनः (विचारार्थ).

ठरावः विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयामध्ये विविध पदवी अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांची पात्रता करणेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तपशील विद्यापीठास विनामुल्य उपलब्ध करून देण्याबाबतची विनंती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अमान्य झाल्यामुळे सदर प्रति विद्यार्थी ₹५/- शुल्क विद्यापीठाकडून आदा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद